



महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ

४ था मजला, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, बाळासाहेब ठाकूरवाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८१

Website - www.msbsd.edu.in

Email - secretary@msbsd.edu.in

दुरध्वनी क्र. ०२२-२६४७४४३५

पत्र क्र. मान्यता/का.क्र. ०१/२०२२-२३/७८२

दिनांक ०४.०५.२०२२

प्रति,

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय (सर्व)

विषय: प्रवेश सत्र २०२२-२३ पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम/ तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत वेळापत्रक...

- मागील दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवेश सत्र २०२०-२१ व २०२१-२२ मधील प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरु झाली तसेच विविध कारणामुळे प्रवेशाची अंतिम तारीख देखिल वाढविण्यात आली. प्रवेश सत्र २०२१-२२ मधील प्रवेशाची अंतिम तारीख दि.२९.०४.२०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती.
- प्रवेश सत्र सुरु करण्यास झालेला विलंब तसेच प्रवेशाच्या अंतिम तारखेमध्ये देण्यात आलेली मुदत वाढ याचा थेट परिणाम प्रशिक्षणावर होत असतो. यामुळे प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेला कालावधी कमी झाल्याने प्रशिक्षणाच्या गुणवत्ता व तद्वतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर विपरित परिणाम होत असतो.
- मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम/ तुकडी सुरु करण्यास मान्यता घेण्याबाबतचे प्रस्ताव इच्छुक संस्था संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे वर्षभर सादर करत असतात. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची त्यांच्यास्तरावर तपासणी करून व प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर मंडळाकडे शिफारसी सादर करीत असतात.
- मंडळाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर मंडळस्तरावर एक समिती गठित करून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करण्यात येते व सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव शासनाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात येतात.
- शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर शासनस्तरावर कार्यवाही होऊन संबंधित संस्थांसाठी प्रस्तावित अभ्यासक्रम व तुकडी सुरु करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येते.
- शासन मान्यता प्राप्त संस्थांनी अनामत रक्कम भरल्यावर संस्थांना मंडळाद्वारे प्रवेशासाठी मान्यता देण्यात येते.
- तथापि, सदर कार्यवाही वर्षभर होत असल्याने, संस्थांना मान्यता मिळाल्यावर अशा संस्था मंडळाकडे प्रवेशाची मुदतवाढ मिळण्यासाठी अर्ज करत असतात. प्राप्त परिस्थितीत नवीन संस्थांना मान्यता देताना जुन्या संस्थांना देखील अशाप्रकारे प्रवेशास मुदतवाढ देणे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आवश्यक असते व एकंदरितच प्रवेश प्रक्रियेस विलंब होतो.

८. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्व प्रशिक्षण विषयक कार्यक्रम हे नियमित वेळापत्रकाप्रमाणे सुरळीतपणे पार पाडणे बाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे.
९. प्रवेश सत्र २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया माहे जुलै २०२२ मध्ये सुरु करून माहे ऑगस्ट २०२२ मध्ये नियमित प्रशिक्षण सुरु करणे प्रस्तावित आहे.
१०. सबब, मंडळामार्फत प्रवेश सत्र २०२२-२३ पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम/ तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत खालील प्रमाणे वेळापत्रक निर्धारित करण्यात येत आहे.
 - १०.१. प्रवेश सत्र २०२२-२३ पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम/ तुकडी सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५.०५.२०२२
 - १०.२. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्राप्त प्रस्तावांची तपासणी व प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांच्या स्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव मंडळाकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१.०५.२०२२.
 - १०.३. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शिफारस केलेल्या प्रस्तावांची मंडळाद्वारे तपासणी करून प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक १५.०६.२०२२.
११. तरी, सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांना सूचित करण्यात येते की, आपल्याकडे दिनांक १५.०५.२०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची तपासणी व प्रत्यक्ष निरीक्षण पूर्ण करून आपल्या स्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव मंडळाकडे दिनांक ३१.०५.२०२२ पर्यंत सादर करावे.
१२. मंडळाकडे दिनांक ३१.०५.२०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्रवेश सत्र २०२२-२३ पासून प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
१३. तथापि, दिनांक ३१.०५.२०२२ नंतर प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव प्रवेश सत्र २०२३-२४ पासून प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच, याबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व संस्थांना कळविण्यात यावे.



(योगेश सुरेश पाटील)
संचालक

प्रत: माहितीसाठी

१. मा.प्रधान सचिव, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मुंबई ३२
२. मा.संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ०१

प्रत: माहिती व पुढील कार्यवाहीसाठी

१. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर
२. मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या मान्यता प्राप्त व इच्छुक संस्था
३. संगणक विभाग (मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेकरिता)
४. निवडनस्ती